

विधानमंडळाच्या जून-जुलै, २०२५ च्या
अधिवेशनात सादर केलेले सन २०२५-२६
चे खर्चाचे पूरक विवरणपत्र.

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: पूरक-१९२५/प्र.क्र.४१/२०२५/१७स
नविन प्रशासकीय भवन, ३ मजला, मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक: १७ जुलै, २०२५

संदर्भ-

१) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: पूरक-२०२५/प्र.क्र.६५/ अर्थ-३, दि. १४ जुलै, २०२५.

परिपत्रक

सन २०२५-२६ या वर्षाचे खर्चाचे पूरक विवरणपत्र दिनांक ३० जून, २०२५ रोजी विधानमंडळास सादर करण्यात आले. सदर पुरवणी खर्चास आता विधानसभेने मान्यता दिली आहे. दि. ३१ मार्च, २०२६ रोजी संपणा-या वित्तीय वर्षाच्या विनियोजनामध्ये समाविष्ट करण्यासाठी, पुरवणी विनियोजन विधेयकास मा.राज्यपालांनी संमती दिली असून ते महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन अधिनियम, २०२५ (सन २०२५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक-३४) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग-४, दिनांक १४ जुलै, २०२५ यामध्ये प्रसिध्द करण्यात आले आहे.

२. पुरवणी विनियोजन अधिनियमानुसार सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागास सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दर्शविल्याप्रमाणे पूरक मागणीद्वारे एकूण रु. २८३५, ०२, ४४,०००/- (अक्षरी रुपये दोन हजार आठशे पस्तीस कोटी दोन लाख चौराळास हजार मात्र) (कार्यक्रमांतर्गत/अनिवार्य) (दत्तमत) इतकी तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे. या तरतूदीसंदर्भात नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेनंतर सदर पूरक मागणी संबंधातील योजनांचे वित्तीय मान्यतेचे आदेश स्वतंत्ररित्या संबंधित योजना अंमलबजावणी कार्यासनांमार्फत निर्गमित करण्यात आल्यानंतर त्याप्रमाणे तरतूदी सोबतच्या विवरणपत्राच्या स्तंभ सहा मधील संबंधित कार्यान्वयन/नियंत्रक अधिकाऱ्याच्या स्वाधीन करण्यात येतील.

३. अनिवार्य खर्चाच्या पुरवणी मागण्यांच्या निधी वितरणाचे प्रस्ताव (मुळ धारिकेवर) वित्त विभागास मान्यतेसाठी सादर करण्यात यावेत. कार्यक्रम खर्चाच्या पुरवणी मागण्यांचे प्रस्ताव (मुळ धारिकेवर) निधी वितरणापुर्वी यथास्थिती नियोजन विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभाग, आदिवासी विकास विभाग यांच्या मंजूरीने वित्त विभागास सादर करण्यात यावेत.

४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०७१७१३०६१४९००२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(पृ. नि. झालटे)

सहपत्र-वरीलप्रमाणे

अवर सचिव महाराष्ट्र शासन

प्रत- सहपत्रासह माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी अग्रेषित-

१. मा.विरोधी पक्षनेते विधानसभा/ विधानपरिषद, विधानभवन, मुंबई- ३२
२. सहकार आयुक्त व निबंधक,सहकारी संस्था,महाराष्ट्र राज्य, पुणे.
३. संचालक, पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
४. साखर आयुक्तालय,पुणे.
५. महालेखापाल, महाराष्ट्र -१ (लेखा व अनुज्ञेयता)/(लेखा परीक्षा)/(स्थानिक निकाय लेखापरीक्षा व लेखा), मुंबई.
६. महालेखापाल, महाराष्ट्र -२ (लेखा व अनुज्ञेयता)/(लेखा परीक्षा), नागपूर.
७. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
८. निवासी लेखाधिकारी, मुंबई.
९. अपर निबंधक तथा सहसचिव (श्री.पाटील) , सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभाग,मंत्रालय,मुंबई-३२
१०. उप सचिव (श्री.लहाने), सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय,मुंबई-३२
११. उप सचिव (श्री.गायकवाड), सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय,मुंबई-३२
१२. उप सचिव (श्री.शिंगाडे), सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय,मुंबई-३२
१३. उप सचिव (श्री.कोचरेकर), सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय,मुंबई-३२
१४. अवर सचिव/ कक्ष अधिकारी (१८-स,७-स,रेशीम कक्ष, आस्था-२,२४-स,३-स,२५ स,२ स) सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- १५ वित्त विभाग, (अर्थसं.३/व्यय-२/अर्थसं.१३). मंत्रालय, मुंबई ३२.
१६. नियोजन विभाग, (का-१४११/का-१४३१) मंत्रालय, मुंबई ३२.
१७. निवडनस्ती १७-स कार्यासन सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभाग,मंत्रालय,मुंबई-३२

सन २०२५-२६ मधील खर्चाच्या मंजूर पुरक मागण्या (सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग) जून, २०२५ चे अधिवेशन

(रुपये लाखात)

अ.क्र.	बाब क्रमांक	पृष्ठ क्रमांक	लोखाशीर्ष	उद्दीष्ट	मंजूर पुरक मागणी	संबंधित सह सचिव/उप सचिव
१	२	३	४	५	६	७
१	२८४	२१९	मागणी क्रमांक व्ही-२ २४२५, सहकार ००, ००९, संचालन व प्रकाशन (०९) संचालन व प्रकाशन (०९)(०९) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था (अनिवार्य) (दत्तमत) (२४२५००९९)	५०, इतर खर्च	६०.००	श्री. पाटील
२	२८५	२१९	(०९)(१३) रेशीम संचालनालय (अनिवार्य) (दत्तमत) (२४२५१३४९)	२९, सामग्री व पुरवठा	०.०१	श्रीमती कोचरेकर
३	२८६	२२०	१०७, सहकारी पत संस्थांना सहाय्य (०९) सहकारी पत संस्थांना सहाय्य (०९)(०८) कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य (अनिवार्य) (दत्तमत) २४२५१४२९)	३३, अर्थसहाय्य	२८३२.३१	श्री. लहाणे
४	२८७	२२०	(०९)(१६) अल्पमुदत सहकारी पतसंरचनेतर्गत राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे सक्षमीकरणासाठी सहाय्य (कार्यक्रम) (दत्तमत) (२४२५२५२४)	३३, अर्थसहाय्य	२००००.००	श्री. पाटील
५	२८८	२२०	(०२) व्याजात सवलत (०२)(०४) डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना (कार्यक्रम) (दत्तमत) (२४२५१००९)	३३, अर्थसहाय्य	४००००.००	श्री. पाटील
६	२८९	२२१	१०८, इतर सहकारी संस्थांना सहाय्य (०३) सहकारी साखर कारखाने (०३)(०६) साखर संशोधनासाठी सहाय्यक अनुदाने (अनिवार्य) (दत्तमत) (२४२५१०४५)	३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)	३५५.००	श्री. शिंगाडे
७	२९०	२२१	२८५१, ग्रामोद्योग व लघुउद्योग ००, ११०, संमिश्र ग्रामोद्योग व लघुउद्योग आणि सहकारी संस्था (०२) विविध सहकारी संस्थांना सहाय्य (०२)(४५) रेशीम उत्पादक, खादी ग्रामोद्योग व ग्रामोद्योग विकास (राज्य हिस्सा २५%) (कार्यक्रम) (दत्तमत) (२८५११२०४) (०२)(४९) रेशीम उद्योगाचा विकास (केंद्र पुरस्कृत) (केंद्र हिस्सा ५०%) (कार्यक्रम) (दत्तमत) (२८५११२६९)	३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)	२८९.४८ ५२६.६४	श्रीमती कोचरेकर
८	२९१	२२२	३४५१, सचिवालयीन-आर्थिक सेवा ००, ०९०, सचिवालय (०९) सचिवालयीन आर्थिक सेवा (०९) सचिवालयीन आर्थिक सेवा (अनिवार्य) (दत्तमत) (३४५१०३०४)	१३, कार्यालयीन खर्च	१०७०.००	श्री. गायकवाड
९	२९२	२२३	मागणी क्रमांक व्ही-३ ४४२५, सहकारावरील भांडवली खर्च ००, १९०, सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमातील गुंतवणुका (००) (००)(०४) सहकारी साखर कारखान्यांना सहवीज निर्मितीसाठी भाग भांडवली अंशदान (कार्यक्रम) (कार्यक्रम) (४४२५२९७२)	५४, गुंतवणुका	१००.००	श्री. शिंगाडे
१०	२९३	२२३	मागणी क्रमांक व्ही-५ ६४२५, सहकारासाठी कर्जे ००, १०८, इतर सहकारी संस्थांना कर्जे (०३) सहकारी साखर कारखाने (०३)(१९) सहकारी साखर कारखान्यांना खेळत्या भांडवलासाठी सीमांत कर्जे (रा.स.वि.म.) (कार्यक्रम) (दत्तमत) (६४२५०६५४)	५५, कर्जे व आगाऊ रकमा	२९८२६९.००	श्री. शिंगाडे
एकूण-सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग					२८३५०२.४४	

१६.६.२०२५